

आकाशवाणी मुंबई
प्रादेशिक बातमीपत्र – दु. 1.45 वाजता
23 फेब्रुवारी, 2018 – शुक्रवार

नीरव मोदी समुहाचे 44 कोटी रुपये किंमतीचे समभाग आणि बँकठेवी गोठवण्यात आल्याचं ईडी अर्थात सक्तवसूली संचालनालयानं म्हटलं आहे. पीएनबी घोटाळ्यातल्या या हिरे व्यापा-याशी संबंधित विविध ठिकाणाहून परदेशातून आयात केलेल्या घड्याळांचा मोठा साठा देखिल ईडीनं जप्त केला आहे. काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअन्वये 30 कोटी रुपये असलेली बँक खाती आणि 13 कोटी 86 लाख रुपये मूल्य असलेले समभाग गोठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

<><><><>

नंदुरबार नगरपालीकेच्या आज झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत २०१८-१९ वर्षासाठीच्या १५८ कोटी ८६ लाखांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी १० लाख ८६ हजार ७८६ रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला आहे. नंदुरबार नगरपालीकेचे स्वताचे १५ कोटी ७९ लाखांचे उत्पन्न असून शासनाच्या इतर निधीवर पालीकेच्या विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. आजच्याच सभेत कचरा संकलनाचा ठेक्याच्या नव्यानं निविदा काढण्याला मंजुरी देण्याच्या विषयावर कॉग्रेस आणि भाजपा सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

<><><><>

महाराष्ट्रातली एक हजार गावं विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातल्या निवडक गावांचा यात समावेश केला आहे. तसंच यासाठी ग्रामपरिवर्तन दूतांची नेमणूक केल्याची माहिती VSTE चे मुख्य अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी दिली.

<><><><>

कोल्हापूर जिल्ह्यात शासनाच्या निर्णयानुसार कमी पटसंखेच्या 24 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यासंबंधीच्या निर्णयपत्रावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

<><><><>

नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी रोडवर वनारवाडी शिवारात चारचाकी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटूंबातील तीघे जण ठार झाले असून, कार चालकही जागीच ठार झाला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

<><><><>

गावांच्या सर्वांगीण विकासांचं नियोजन करतांना गावांच्या निकडीनुसार विकास कामांना प्राधान्यक्रम दिला जातो अस प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल जळगाव जिल्ह्यात निमगाव इथं केलं. त्यांच्या हस्ते निमगाव-बेळी या 1 कि.मी रस्त्याच भूमीपूजन झाले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सदर रस्त्यासाठी आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .

<><><><>

शेती व्यतिरिक्त अन्य कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करायचा असेल तर व्यावसायिक परवाना काढावा लागेल अन्यथा अवैधरित्या वाहतूक केल्याबद्दल 1 लाख 10 हजार रुपये दंड आकारला जाईल या शासन निर्णयाविरोधात संतापलेल्या ट्रॅक्टर मालकांनी काल देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. माजी खासदार नाना पटोले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं, असं आमच्या वार्ताहरणानं कळवलं आहे.

<><><><>

वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या बनावट विमा पॉलिसीद्वारे त्यांच्या हप्त्यापोटी सुमारे 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिल्लीच्या 7 एजंटांविरुद्ध सोलापूर जिल्ह्यातले सेवानिवृत्त कृषी अधिकारी सखाराम केसकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात काल तक्रार दाखल केली. या संदर्भात केसकर यांनी आयआरडीएशी संपर्क साधला असता आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिक तपास करत आहेत.

<><><><>

कोकणातला पहिला मोनोरेल प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीतल्या शिल्पग्राममध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काल दिली. १ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची त्यांनी सांगितल. केसरकर यांनी काल सावंतवाडीच्या शिल्पग्रामला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच त्यांनी सांगितल. सध्या हा प्रकल्प निविदास्तरावर असून लवकरच त्याच काम सुरु होणार आहे. मे महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

<><><><>

पालघर जिल्ह्यातल्या पोलीस ठाणे आणि पोलीस विभागाच्या इतर शाखेतल्या पोलीस अधिकाऱ्यांना कामाच्या अनुषंगानं भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या संकल्पनेतून व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू करण्यात आली आहे . या प्रणालीत पोलीस ठाण्यात भेट देणाऱ्या अभ्यागतांचा फोटो तसंच मोबाईल क्रमांक आदी माहिती भरण्यात येते. त्यानंतर तात्काळ त्या अभ्यागताच्या मोबाईल वर एक मॅसेज जातो.जर एकच अभ्यागत वारंवार पोलीस स्टेशनला येत असेल तर याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना त्याबाबत विचारणा केली जाते .

<><><><>

यंदाच्या गळीत हंगामात पुणे विभागानं तर साखर उतान्यात कोल्हापूर विभागानं पहिला क्रमांक पटकावला आहे. पुणे विभागात आजपर्यंत सुमारे पावणेतीनशे लाख टन ऊसाचं गाळप होऊन सुमारे 300 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 11पूर्णांक 17 शतांश टक्के तर कोल्हापूरचा उतारा बारा टक्के इतका राहिला आहे.

//<><><><>||